

**जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना**  
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय  
तरतुदीचे वाटप "लघुपाटबंधारे"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुद्धीपत्रक क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२२/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ४ जून, २००८.

**वाचा:** शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२२/का.७, दि. २६ मे, २००८

**शासन शुद्धीपत्रक :-** उपरोक्त दिनांक २६ मे, २००८ च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक ११ येथे नमूद लेखाशिर्ष ४७०२ ३६७१ "कोल्हापूर पद्धतीचे बंधा-यांची एकूण रक्कम रु.१०४४० हजार" ऐवजी "रु.११३४० हजार" अशी वाचावी. तसेच एकत्रित रक्कम "रु.५००९५ हजार" ऐवजी "रु.५०९५५ हजार" अशी वाचावी. पृष्ठ क्रमांक १६ येथे योजनेचा आठ अंकी संकेतांक "४७०२ ४९७२" ऐवजी "४७०२ ५१२८" असा वाचावा. तसेच याच लेखाशिर्षातील तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी "अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव" ऐवजी "अधिक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे" असे वाचावे. तसेच पृष्ठ क्रमांक १८ येथे योजनेचा आठ अंकी संकेतांक "४७०२ ४९७२" ऐवजी "४७०२ ५१४६" असे वाचावा.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०६०४९६४३०७००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( विनायकार )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव/पुणे/नागपूर/ठाणे/नाशिक.

ग्राम विकास व जलसंधारण विभाग (जल-४), मंत्रालय, मुंबई.

जलसंपदा विभाग (बजेट-२/लेखाशाखा), मंत्रालय, मुंबई - ३२

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव

अधिक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे

कार्यकारी अभियंता, कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे.

कार्यकारी अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, ठाणे/नाशिक/नागपूर.

कार्यासन अधिकारी ( का.क्र. २, ६, ५, १४ ) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवड नस्ती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई